



Muktainagar Taluka Education Society's

मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी, संचलित

Smt. Godavaribai Ganpatrao Khadse College, श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय,
Muktainagar, Dist : Jalgaon- 425306 मुक्ताईनगर, जि. जळगांव- ४२५३०६

Visit @ www.khadsecollege.in

Email : khadse_college1990@rediffmail.com

Outward No:

Date:

Student Satisfaction Survey 2023-24

Objectives- To evaluate the level of satisfaction of student about support, teaching learning process and facilities available in the college.

Methodology- College conducts Student Satisfaction Survey of final year students of various courses / programs in the college. Every student has been given username and password to log in college ERP portal. The link for Student Satisfaction Survey form submission is activated at the end of second term. Student can log-in at ERP portal and respond to questionnaire designed by the College.

The responses given by the students were analyzed and average rating for each question is calculated. The responses were evaluated on 5 point scale. Average 3 point was taken as good and the questions that scored below 3 point were needed improvement. The report was taken for discussion in feedback committee meeting and was submitted to the Principal.

Analysis for Student Satisfaction Survey

- (5) Excellent (उत्कृष्ट)
- (4) Very Good (अतिउत्तम)
- (3) Good (उत्तम)
- (2) Average (समाधानकारक)
- (1) Poor (असमाधानकारक)




Criteria	Rating
I. College Office	
1. Attitude of college office staff towards students (विद्यार्थ्यांविषयी महाविद्यालयीन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा दृष्टीकोन)	3.46
2. Promptness and efficiency of college office staff (महाविद्यालयीन कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तत्परता व कार्यक्षमता)	3.40
II. Laboratories	
1. Facilities (सुविधा)	4.01
2. Safety Measures (सुरक्षा उपाय)	3.51
3. Co-curricular and Extra-Curricular Activities (सह-अभ्यासक्रम आणि अतिरिक्त-अभ्यासक्रम क्रिया)	3.88
III. Contribution to personality development	


1. Cultural Activities (सांस्कृतिक उपक्रम)	3.66
2. NSS Activities (एनएसएस उपक्रम)	4.08
3. Gymkhana and Sports activities (जिमखाना व क्रीडा उपक्रम)	3.77
4. Other Programs (इतर कार्यक्रम)	3.46
IV. Library	
1. Attitude of library staff (ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा दृष्टीकोन)	3.99
2. Numbers of books and Journals (पुस्तके व जर्नल्सची संख्या)	3.57
3. Availability of Journals and magazines (जर्नल्स आणि मासिकांची उपलब्धता)	3.01
V. Canteen	
1. Quality of food (अन्नाची गुणवत्ता)	2.75
2. Facilities (Seating arrangement etc.) सुविधा) बसण्याची व्यवस्था इ.	2.51
VI. General Cleanliness and Hygiene	
1. Number of toilet units (शौचालयाची संख्या)	2.98
2. Maintenance of toilet units (शौचालयाची देखभाल)	3.05
3. Cleanliness of classrooms (वर्गखोल्यांची स्वच्छता)	4.15
4. General discipline in campus (कॅम्पसमध्ये सर्वसाधारण शिस्त)	4.05
VII. Classroom Ambience and Facilities	
1. Ventilation and light (वायुवीजन आणि प्रकाश)	3.98
2. Seating Arrangement (बैठक व्यवस्था)	3.76
VIII. Teachers and Teaching Quality	
1. Attitude of Teachers towards students (विद्यार्थ्यांविषयी शिक्षकांचा दृष्टीकोन)	4.51
2. Mentoring system (शिक्षक मदतनीस सुविधा)	3.87
3. Teaching quality (शिकवण्याची गुणवत्ता)	4.30


Action Taken Report on Students Satisfaction Survey-

When the student satisfaction survey report was analyzed in the feedback committee meeting following directions were given by Hon. Principal.

Observations	Directions
Students seemed little unhappy with- i) Canteen Facilities ii) Maintenance of toilet units.	Hon. Principal directed the concerned staff regarding it and assured to renovate the same.


 Coordinator
 Internal Quality Assurance Cell,
 Muktainagar Taluka Education Society's
 Smt. Godavaribai Ganpatrao Khadse
 College, Muktainagar, Dist. Jalgaon




 Principal
 Muktainagar Taluka Education Society's
 Smt. Godavaribai Ganpatrao Khadse College
 Muktainagar, Tal. Muktainagar Dist. Jalgaon